



## RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED

AN ISO 9001:2015 & 14001:2015 CERTIFIED COMPANY | CIN: L14219MH2005PLC240892

### REGD. OFFICE:

B1-401, B WING, BOOMERANG,  
CHANDIVALI FARM ROAD,  
ANDHERI EAST, MUMBAI - 400072.  
M: +91 9724306856

### CORPORATE OFFICE:

02, NAVKRUTI APPT., B/H. B.R. DESIGNS,  
NR. LAL BUNGLOW, ATHWALINES,  
SURAT - 395007.  
M: +91 9724326805

Date: 28/07/2024

To,  
**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai-400001

**Script ID / Code / ISIN** : RAWEDGE / 541634 / INE960Z01014  
**Subject** : Intimation of Newspaper Advertisement of Public Notice of 20<sup>th</sup> Annual General Meeting  
**Reference No.** : Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

With reference to the captioned subject and the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 20/2020; dated May 5, 2020, No. 02/2021; dated January 13, 2021, No. 21/2021; dated December 14, 2021, No. 02/2022; dated May, 5, 2022, No. 10/2022; dated December 28, 2022 and No. 9/2023, dated September 29, 2023 we are submitting herewith enclosed the copies of Newspaper in respect of information regarding 20<sup>th</sup> Annual General Meeting scheduled to be held on Friday, 23<sup>rd</sup> August, 2024 through Video Conferencing/ other Audio Visual Means (VC/OAVM).

1. English Daily: "News Hub" dated 28<sup>th</sup> July, 2024
2. Regional Language Daily: "Pratahkal" Mumbai dated 28<sup>th</sup> July, 2024

Kindly take the above information on record and oblige.

Thanking you.  
Yours Faithfully,  
**For Raw Edge Industrial Solutions Limited**

  
**Shaharyar Saiyad**  
Company Secretary & Compliance Officer  
ACS No.: 73857



Encl.: As above

# With the vigilance of the Navi Mumbai Municipal Corporation, the situation in Navi Mumbai is under control even in heavy rain



**Navi Mumbai:** The Navi Mumbai Municipal Corporation area has been experiencing heavy rainfall since the night of July 24 with an average of 165.48 mm in 48 hours from 8.30 am on July 24 to 8.30 am on July 26. Rain has been recorded. In that, an average of 98.05 mm in a single day from July 25, 8.30 am to July 26, 8.30 am. There has been so much rainfall. Despite the heavy rain in Navi Mumbai, as per the directives of the Municipal Commissioner Dr. Kailas Shinde, the relief system of the Municipal Corporation was carefully deployed in all areas, so the situation in Navi Mumbai was under control compared to the neighboring cities and all the services of the Municipal Corporation including sanitation and health were also functional. NMMC Commissioner was in touch with all concerned since night after seeing the steady state of rain. The situation in the city was being reviewed from the disaster control room. Under the guidance of the commissioner, the head of the department along with the additional commissioner and all the departmental officers and the sixth commissioner along with the subordinate staff were ready for relief work. Sanitation workers were doing cleaning work in the rain. Garbage was also picked up in time through gong carts. So cleanliness in the city remained as usual. The health system was also functioning diligently at all levels from civil health centers to hospitals. Where it was reported that there was an obstruction to the flowing water, the obstructions were removed to clear the way for the flow of rainwater. According to the information received from the Central Control Room and the Divisional Control Room of the Municipal Corporation, the fire brigade and the emergency relief team went to 7 places where trees or branches of trees have fallen and removed the obstruction to the traffic. At two places, minor incidents of fire were also taken into consideration and fire fighting action was taken. According to the order received through the Collector's Office, holiday was declared for the schools in the Navi Mumbai Municipal Corporation in view of the rain situation. The principal and teachers were directed to ensure that the students who had come to school in the morning session reach home safely and action was taken accordingly. Afternoon session schools were declared holiday. Similarly, as announced by Thane Collectorate in the night, school holidays were also announced on July 26. On 25 July 2024 from 8.30 am. An average of 98.05 mm in Namumpa area till 8.30 am on July 26, 2024. Rain was recorded. Among them, Belapur division received the highest 146.60 mm. Also in Nerul division 98.90 mm, Vashi division 67.70 mm, Koparkhairane division 133.30 mm, Airoli division 63.80 mm, Digha division

78.00 mm rainfall was recorded. On behalf of the Navi Mumbai Municipal Corporation, an appeal was made on behalf of the Commissioner to the citizens not to go out of their homes except for important work in the morning through various channels in view of the possibility of heavy rain and all the systems of the Municipal Corporation were ordered to be alert. Accordingly, all systems were working for relief work in various departments in the municipal area. Due to this, the situation in Navi Mumbai city remained under control despite heavy rains. No untoward incident occurred. After the heavy rains on July 21, a thorough effort was made to find out the causes of the waterlogging by inspecting the various waterlogged places through the Municipal Corporation. For this, the drains around those places were inspected and the local citizens were also interacted with. An important point noticed after this inspection is that since the city of Navi Mumbai is situated at a lower level than the tide line of the sea level, CIDCO has designed 11 holding ponds to absorb the rain water while building the city. However, over the years, the water holding capacity of the holding pond has decreased due to the accumulation of large amounts of silt and growth of mangroves. Therefore, if there is heavy rain during high tide, there is not enough space left in the holding pond to accommodate the rain water, so the water is accumulating in the low-lying areas of the city. Therefore, desilting the holding pond and cleaning it is essential for the safety of the city during the rainy season. The relevant authorities are being continuously followed up to get permission from the Municipal Corporation, the fire brigade and the emergency relief team went to 7 places where trees or branches of trees have fallen and removed the obstruction to the traffic. The commissioner has indicated to make more effective efforts to get permission to clean this holding pond. On July 25, at 2.51 pm, there was a high tide of 4.54 meters. During that period, due to a slight decrease in rainfall, no waterlogging was observed. The situation in the city was under control despite heavy rainfall in some parts of the city in a short period of time. It has been assured through the commissioner that the citizens should note that the entire system of the Navi Mumbai Municipal Corporation is ready for the relief work during the rainy season. Heavy rain and other important messages are issued from time to time through the official social media of the Municipal Corporation for the information of the citizens. However, the citizens should follow the instructions in such messages and keep in mind the rain conditions during this rainy season and go out of the house and in case of problems contact the emergency room of the nearest department

office or the central disaster management center at the municipal headquarters on the number 27567060 / 27567061, Municipal Commissioner. It is being done on behalf of Dr. Kailas Shinde.

**PUBLIC NOTICE**  
Let it be known to all public that my client Janaki JAYAKUMARAN is lawful owner of Flat No. A/202, 2nd floor, Siddhant Chsl, 100 feet road, near St. Francis School Bessian road, Umele Vasai West, Palghar. 401202, ADM area. 414sqft built-up, survey no.15, hissa no.2 of Diwanman village, Vasai, Palghar, originally JAYAKUMARAN Chami was lawful owner of said flat premises, and who expired on dated 23/04/2021 leaving behind (1) Janaki JAYAKUMARAN (wife/widow), (2) ABHUTHI JAYAKUMARAN (son) & (3) SHREYASH JAYAKUMARAN (son) are only legal heirs and other legal heirs released their share in favour of these mother Janaki JAYAKUMARAN by registered release deed vide no.vasai/1/10439/2024 dated 24/07/2024. If any person/persons, Legal heir, has any objection, claim, charge of any nature against the above said flat premises, the same should be notified within 07 days from the date of publication of this notice in writing to the undersigned with cogent evidence else later on no claim shall be entertained.  
Santosh D. Tiwari  
(Advocate High Court)  
15, M.P. Nagar, Near Shobhana Bldg., J.M. Road, Pump House, Andheri (E), Mumbai -400 093.

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS given on behalf of my client MR. SUNIL SHANTARAM JADHAV who is the owner of Flat No. 207, SECOND FLOOR, NASEEB APARTMENT CO-OP HSG. SOC. LTD., Near Jeshal Park, Bhayandar (E), Dist-Thane-401105. However, my client has lost the Original Builder agreement dated 09/05/1983 executed between M/S. EMPRE BUILDERS & MR. VILAS GOVIND KULKARNI in respect of the above said flat. If any person having any claim in respect of the above said original agreement dated 09/05/1983 by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they/she is requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the client of such person if any will be deemed to have waived and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said flat premises is clear and marketable.  
R.L. Mishra  
(Advocate, High Court, Mumbai)  
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS given on behalf of my client MS. RAMILA DINESH SOLANKI who is the owner of Flat No. 001, GROUND FLOOR, SAI NIKETAN CO-OP HSG. SOC. LTD., Goddoy Village, Bhayandar (East), Tal & Dist-Thane - 401105. However, my client has lost the original Agreement dated 25.02.2013 executed between M/S. AMRAPALI ENTERPRISES and MR. DNYANESHWAR SAMBHAJI DESHMUKH and also another agreement executed between MR. DNYANESHWAR SAMBHAJI DESHMUKH and JAYA D SOLANKI in respect of the above said flat premises. My client has also lost the original share certificate bearing No. 001 having distinctive nos. 01 to 10. If any person is having any claim in respect of the above said original agreements and share certificate by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they are requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the clients of such person if any will be deemed to have waived and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said flat premises is clear and marketable.  
R.L. Mishra  
(Advocate, High Court, Mumbai)  
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

**PUBLIC NOTICE**  
Notice is given to the public that Mr. Sheshadri Vishnu Naik & Mrs. Savita Sheshadri Naik informed us that they are the owners of Flat No. 804, 8<sup>th</sup> floor, A Wing, along with Open Parking, in the society known as Prajapati Lawns Co-op Hsg. Soc. Ltd., Plot No. 7, in Sector 6 of Village Kharghar, Taluka Panvel and District Raigad, (said flat). The original chain documents of the said flat i.e. Supplementary Agreement dated 25/08/2008 executed between M/s. Prajapati Lawns Premises Pvt. Ltd., through Rakesh R. Prajapati as the Developer of One Part and Mr. Sheshadri Vishnu Naik & Mrs. Savita Sheshadri Naik as the Purchasers of other part, duly registered with Sub-Registrar Panvel-I under Sr. No. 6402/2008 dated 25/08/2008 is lost, misplaced and not traceable by all means. Therefore, anybody having any claim or encumbrance by way of inheritance, sale, mortgage, charge, gift or lien etc of any kind on the above apartment on the basis of the above document should inform the same within fifteen (15) days of Publication of this notice to the undersigned failing which the claims, if any, of such person or persons to the said property will be considered to have been waived, released or relinquished.  
Adv. Walke & Associates  
S-9/B-1, 2<sup>nd</sup> fl. Haware Centurion Mall, Sector 19A, Plot 88-89, Nerul, Navi Mumbai Mob- 865211282

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Mr. Dinesh Kumar Kulshreshtha, the Joint owner of Flat No. 104, First Floor, Bldg. No. 17, in the Society Known as Shree Shashwat Building No. 16, 17 and 18 CHS. Ltd., Mira Bhayander Road, Near Pleasant Park, Mira Road (E), Dist: Thane (Said flat) expired on 22/08/2023. On behalf of my client, Sudha Dinesh Kulshreshtha w/o. Late D. K. Kulshreshtha, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner she deems fit.  
Place: Mira Road, Thane Sd/-  
Date: 28/07/2024 A. Karimi  
(Advocate High Court)  
004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

**PUBLIC NOTICE**  
NOTICE IS given on behalf of my clients MR. KHIMRAJ GHEVARCHANDJI BOKADYA AND MR. NARPATL GHEVARCHANDJI BOKADYA who are the owners of Gala No. 9, Ground Floor, SHAIKH INDUSTRIAL ESTATE PREMISES SAHAKARI SANSTHA MARYADIT, B. P. Cross Road No. 5, Bhayandar (East), Tal & Dist-Thane-401105. However, my clients have lost the original Agreement dated 21.06.1982 executed between M/S. S. A. SHAIKH BUILDERS AND MR. SHIVMURTI RAMPATI MISHRA in respect of the above said Gala premises. If any person is having any claim in respect of the above said original agreement dated 21.06.1982 by way of sale, exchange, charge, gift, trust inheritance possession, lease, mortgage, lien or otherwise howsoever they are requested to inform me and the under signed in writing within 14 days of this notice together with supporting documents, failing which the clients of such person if any will be deemed to have waived and no claim thereafter shall be entertained and it shall be assumed that the title of the said Gala premises is clear and marketable.  
Date: 28/07/2024 R.L. Mishra  
(Advocate, High Court, Mumbai)  
Off. No. 23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist-Palghar-401 209.

**PUBLIC NOTICE**  
This is to notify that our client, Kilitch Drugs (India) Ltd., is the owner of the Factory/ Building comprising basement adm. 445.70 sq. mtrs. + Ground floor adm. 453.40 sq. mtrs. Mezzanine floor + 1<sup>st</sup> floor adm. 453.40 sq. mtrs. + 2nd floor adm. 171.40 sq. mtrs. total adm. 1078.20 sq. mtrs. (built up) constructed on land bearing plot no.C-301/2, in the Trans Thane Creek Industrial area, adm. 1.079 sq. mtr., at Village-Pawane, Tal. & Dist.-Thane. Originally Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) granted lease of said property to Mr. Mukund P. Mehta & Mrs. Neha P. Mehta & Mrs. Hiralaxmi P. Mehta Promoters of Proposed Pvt Ltd through an Agreement dated 10/10/1991, and Agreement to Lease dated 16/06/1995 (TNN-3-1474-1995) & (TNN-3-1475-1995), for a period of 95 years from 01/02/1992. Later by an Agreement dated 24/06/1994, said Mr. Mukund P. Mehta & Mrs. Neha P. Mehta & Mrs. Hiralaxmi P. Mehta stated to MIDC that the earlier proposed company now have been finally incorporated in the name of Kilitch Drugs (India) Ltd. It is to be noted that the original Lease dated 16/06/1995 (TNN-3-1474-1995), have been lost. If any person/institution/Bank has possession of such lost documents and/or has any right, title interest in respect of the said flat by way of sale, gift, lease, inheritance, heirship, exchange, mortgage, lien, private mortgage or otherwise, is hereby requested to make the same known in writing to the undersigned, along with the documents in support thereof, within 7 (Seven) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/Bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our clients will be free to deal with the property without reference to the such claim and/or objection.  
Droit Legal Solutions  
Advocate, High Court Bombay  
502, 5<sup>th</sup> floor, Paras Business Centre, Carter Road No.1, Borivali (E) Mumbai-400066.

**PUBLIC NOTICE**  
Take notice that, my client Mrs. Manisha Dnyaneshwar Pawar is the absolute owners of, and in possession of Flat No. 04, on the Ground Floor, in B-Wing, of the building known as "Sanmitra CHS Ltd." constructed on land bearing S. No. 35/3, 36/1, CTS No. 563 to 575 & 103, Tika No. 21, situated at Village Naupada, Tal. & Dist. Thane. The original a) Registered Deed of Confirmation dated 18.05.1999 between M/s. Buddhadev Enterprises and Mr. Anant Shankar Dhone & Mrs. Sunanda Anant Dhone which is registered under No. TNN-1/3430/1999 dated 19.05.1999 along with registration receipt and b) original Registration Receipt No. 1774208 of Agreement for Sale and Transfer dated 24.12.1996 between Shri. Umesh V. Barai of the one part and Mr. Anant Shankar Dhone & Mrs. Sunanda Anant Dhone of the Second part which is registered under No. TNN1-4121-1997 in respect of the said premises is lost or misplaced and despite a diligent search for the same, the owner has not been able to trace the same ("Missing Title Deeds"). The missing complaint regarding the same have been lodged with Kopri Police Station Thane on 27.07.2024 under Property Missing Register No. 0382/2024. Any person receiving the said documents or having any claim, charge, rights, interest, in respect of the said property by way of sale, transfer, exchange, mortgage, charge, gift, release, court order/decree, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned hereof within 7 days from the date of publication of this notice failing of which, the claims of such person/s if any, will be deemed to have been waived and / or abandoned for all intents and purposes and not binding on the owner.  
Dated this 27<sup>th</sup> day July 2024.  
Sd/-  
Add: Office No. FC-10, Second floor  
Eternity Commercial Premises Co-op Soc. Deepali N. Wavkar  
Ltd., Teen Hath Naka, Thane West-400604. (Advocate)

**PUBLIC NOTICE**  
Notice here to give on instruction of my client Mrs. Sindhu Dilip Shewale to all general public that, My client Sindhu Dilip Shewale and her son Chetan Dilip Shewale and daughter Priyanka Amol Salunke Nee Priyanka Dilip Shewale are owner and holding the right title interest in the following property:  
Address: 403, Om Suresh Co-operative Housing Society, Near Vasudha Building, Majiwada Gao, Majiwada, Thane West, 400601.  
Dilip Ramchandra Shewale expired on 19/4/2007 as Intestate living behind Wife Mrs.Sindhu Dilip Shewale, Son Chetan Dilip Shewale and Daughter Priyanka Amol Salunke Nee Priyanka Dilip Shewale only legal leaving heirs as per Hindu succession act and there is no legal heirs except them, and they have acquired ownership right title address in the above property through sale therefore I have by called objection from the persons who might have acquired any right title interest in above property though sale, gift mortgage, charge, lease succession, possession or any other disposition shall raise their claim with the valid documentary evidence within a 15 days during the office hours i.e 10 A.M to 5 P.M from the date of publication of this notice at my office having address chamber number 5 office number 26 first floor Horniman Circle chamber Podar chamber S A Barelvi road Fort Mumbai, and if no objection received within the time period, then it shall be presume that other than my clients, no one have any right title interest through sale gift mortgage charge lease exchange succession and possession in the above mentioned property and further it is also presume that, no one have any objection for alienation, transfer and disposition the above said flat by my clients, and kindly note that after expiry of above period, any objection will not be consider at all as owners.  
Aniket Suresh Patil  
(Advocate High Court)  
Chamber no. 5, office no 26, 1 floor, Horniman Circle Chamber (Podar Chamber), Near Horniman Circle Garden, S A Brelvi Road, Fort, Mumbai 400001  
Mobile: 8850509716  
Email: adv.aniketpatil@gmail.com.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Mr. D. K. Kulshreshtha, the owner of Flat No. 304, Third Floor, Building known as Bldg. No. 12 in Shree Shashwat, in the society known as Shree Shashwat Bldg. No. 11 to 14 CHS Ltd., Mira Bhayander Road, Near Pleasant Park, Mira Road (E), Dist: Thane (Said flat) expired on 22/08/2023. On behalf of my client, Sudha Dinesh Kulshreshtha w/o. Late D. K. Kulshreshtha, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for the transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/objection. If no claims/objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner she deems fit.  
Place: Mira Road, Thane Sd/-  
Date: 28/07/2024 A. Karimi  
(Advocate High Court)  
004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop, Mira Road East, Thane 401107

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that my client Mrs. Vanita Vijayanand Rege, has lost the original chain Agreements i.e. Agreement for Sale entered between M/s. Amit Construction as the Vendor & Mr. V. A. Palan, as the purchaser & Agreement for Sale Dt. 05/07/1981, entered between Mr. V. A. Palan, as the Vendor & Smt. S. Savitribai & others as the Purchasers & Agreement for Sale Dt. 21/11/1985, entered between Smt. Savitribai & others as the Vendors & Smt. Hirabai Krishnan Karkal, as the Purchaser & Agreement for Sale Dt. 12/01/1997, entered between Smt. Hirabai Krishnan Karkal, as the Vendor & Smt. Pratibha H. Muskawad, as the purchaser & Agreement for Sale Dt. 30/04/1998, entered between Smt. Pratibha H. Muskawad, as the Vendor & Mr. Mukund Narayan Kurdikar & Smt. Indira Mukund Kurdikar, in respect of Flat No. GF/3, on the Ground Floor, Amit CHS. Ltd., bearing Survey No. 44, 46, Plot No. 59, of Village-Navghar, Anand Nagar, Vasai Road (W), Taluka-Vasai, Dist.- Palghar, That Mr. Mukund Narayan Kurdikar, expired on 03/06/2006, That Shri. Praful Mukund Kurdikar, expired on 12/06/2006, That Smt. Indira Mukund Kurdikar, expired on 17/08/2020, and Ms. Shailla Mukund Kurdikar, expired on 17/08/2013, leaving behind them Mrs. Vanita Vijayanand Rege, as the only surviving heir. That on 15/07/2024, while travelling in a Auto Rikshaw, to Vashi Station, the said agreements has been lost and are not traceable, any person/s or person, if finds the same or have in their possession the said documents, he/she/they should return to me or to my client at my office i.e. office No. 02, Vasant CHS. Ltd., Vishal Nagar, Village Diwanman, Vasai Road (West), Taluka Vasai, District Palghar, Pin - 401 202, (Mobile No. 9890533961), within 14 days from today's date, the cost involved will be paid to such person/s immediately. That now the said Mrs. Vanita Vijayanand Rege, intends to sell the said flat to intending Purchaser/s, institution/s, if any person/s institution has or have any claim, right in or upon the said flat by way of Gift, inheritance, claim, may contact me with documentary evidence within 14 days from Publication of this notice, failing which all such claims after the date shall be deemed to have been waived and the parties shall be free to deal with the said flat of which please take note.  
(Anil M. Rajbhar)  
Advocate  
Date: 28/07/2024

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large regarding the Flat Premises Bearing No. 401, measuring 320 sq.ft. Super Builtup area situated in the Krishna Anand Chs Ltd., Kashi Vishwanath Nagar, Bhayandar (East) Taluka-Dist. Thane, Pincode-401105, in the name of Mr. Sumit Ashish Parui & Mrs. Sujata Sumit Parui. My Client, Mr. Sumit Ashish Parui & Mrs. Sujata Sumit Parui, purchased the said property from Mr. Divesh Mulji Chauhan, through registered agreement dt. 26/07/2024. The said property was initially purchased by Mr. Mulji Mavji Chauhan from M/s. K.D. Enterprises, by an Agreement for Sale dt. 15/01/2002, further due to Demise of Mr. Mulji Mavji Chauhan on 30/03/2016, the said flat, was transferred to his legal heir, his son, Mr. Divesh Mulji Chauhan, by Indemnity Bond & No objection from other Legal Heirs, Prabha Naresh Parmar & Varsha Bhavesh Thakkar, signed in presence of Adv. Ashok M. Pandya, Mumbai, dt. 14/02/2017.  
Schedule  
The Flat Premises Bearing no. 401, measuring 320 sq.ft. Super Builtup area situated in the Krishna Anand Chs Ltd., Kashi Vishwanath Nagar, Bhayandar (East) Built on the Plot bearing Survey No. 165, Plot No. 22, situated and lying at Village Khari, Revenue Village of Bhayandar Registration Sub-Dist. And Dist. Thane, Pincode-401105, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation.  
It is requested to one and all that Incase, if anybody have any objection in any matter, they should file a written objection and documentary with proof within 15 days from the date of publication, after that no correspondence will be entertained in any manner.  
Sd/-  
Adv. Ekta Pradeep Purohit

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large regarding the Flat Premises Bearing No. 3, measuring 560 sq.ft. Builtup area situated in the Ostwal Park Bldg. No. 1 Chs Ltd., Jeshal Park, K.B. Patil Road, Bhayandar (East), Taluka-Dist. Thane, Pincode-401105, in the name of Mr. Prem Harold D'Cunha, My Client, Mr. Prem Harold D'Cunha, intend to sell the said property, bought from Mr. Satyabham J. Joshi, through Registered Sale Agreement dt. 19/01/2004, who bought the said flat from Mr. Vasant Madhav Raut & Mrs. Aruna Vasant Raut through sale agreement dt. 04/12/1993, and initially, Mr. Vasant Madhav Raut & Mrs. Aruna Vasant Raut purchased the flat from M/s. Shree Ostwal Builders, by an agreement for Sale dt. 05/12/1989.  
My client hereby states that he has lost the Initial Original Sale Agreement of the said flat, dt. 05/12/1989, between M/s. Shree Ostwal Builders and Mr. Vasant Madhav Raut & Mrs. Aruna Vasant Raut.  
Schedule  
The Flat Premises Bearing no. 3, measuring 560 sq.ft. Builtup area situated in the Ostwal Park Bldg. No. 1 Chs Ltd., Jeshal Park, K.B. Patil Road, Bhayandar (East) Built on the Plot bearing Survey No. 151, new 13, Hissa no. 1-C situated and lying at village Khari, Revenue Village of Bhayandar Registration Sub-Dist. And Dist. Thane, Pincode-401105, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation.  
It is requested to one and all that Incase, if anybody have any objection in any matter, they should file a written objection and documentary with proof within 15 days from the date of publication, after that no correspondence will be entertained in any manner.  
Sd/-  
Adv. Ekta Pradeep Purohit

**PUBLIC NOTICE**  
Notice here to give on instruction of my client Mrs. Sindhu Dilip Shewale to all general public that, My client Sindhu Dilip Shewale and her son Chetan Dilip Shewale and daughter Priyanka Amol Salunke Nee Priyanka Dilip Shewale are owner and holding the right title interest in the following property:  
Address: 403, Om Suresh Co-operative Housing Society, Near Vasudha Building, Majiwada Gao, Majiwada, Thane West, 400601.  
Dilip Ramchandra Shewale expired on 19/4/2007 as Intestate living behind Wife Mrs.Sindhu Dilip Shewale, Son Chetan Dilip Shewale and Daughter Priyanka Amol Salunke Nee Priyanka Dilip Shewale only legal leaving heirs as per Hindu succession act and there is no legal heirs except them, and they have acquired ownership right title address in the above property through sale therefore I have by called objection from the persons who might have acquired any right title interest in above property though sale, gift mortgage, charge, lease succession, possession or any other disposition shall raise their claim with the valid documentary evidence within a 15 days during the office hours i.e 10 A.M to 5 P.M from the date of publication of this notice at my office having address chamber number 5 office number 26 first floor Horniman Circle chamber Podar chamber S A Barelvi road Fort Mumbai, and if no objection received within the time period, then it shall be presume that other than my clients, no one have any right title interest through sale gift mortgage charge lease exchange succession and possession in the above mentioned property and further it is also presume that, no one have any objection for alienation, transfer and disposition the above said flat by my clients, and kindly note that after expiry of above period, any objection will not be consider at all as owners.  
Aniket Suresh Patil  
(Advocate High Court)  
Chamber no. 5, office no 26, 1 floor, Horniman Circle Chamber (Podar Chamber), Near Horniman Circle Garden, S A Brelvi Road, Fort, Mumbai 400001  
Mobile: 8850509716  
Email: adv.aniketpatil@gmail.com.

**PUBLIC NOTICE**  
By this public notice it is hereby informed to all the public that a Residential Flat no. 104 on First Floor, area measuring about 427 Sq.ft. carpet equivalent to 48.79 sq.mtr carpet area in the "A" wing of the Rcc Building No.9, co-operative Housing Society Ltd. Having Municipal House No. 428/104 Kap kaneri constructed on Non Agricultural lands bearing survey No. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 61 of kap kaneri and Survey No. 104/A/2nof Nizampura situated lying and being at Mauje kaneri and Nizampura, Taluka-Bhiwandri, Dist- Thane within the locality of kap kaneri within the limits of Bhiwandri Nizampura City Municipal corporation, joint Sub-Registration District and Taluka Bhiwandri Registration District and District Thane The said property is owned by Smt. Rita Ashwin Vora who died on Dt. 05/07/2020 And (1) Ashwin Ramaniklal vora, 2)Bhavik Ashwin vora, 3) Hardik Ashwin Vora Are her legal heirs but she has no other heirs but no one has any right in respect of the said Flat Mortgage Deed, Trustee, Maintenance Letter, Deposits, purchase Deed, Sale Deed, Lease, Development, Easements, Rights, or any other kind of interest and rights he Should submit a written objection to me at the following address within 7 days from the date of publication of the said notice Along with proof of Documents. Subsequent objection will not be considered.  
Adv Nidhi N Patil  
Office 110 189 1 Floor, Swami Samarth Apartment, Prabhu Alley, Near Ekhnath Mandir, Mandai Bhwanci Dist Thane

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given public at large that my client Mr. Arun Dattatray Surve, an adult, Indian Inhabitant, having residing at Flat No. 9, Second Floor, Manali Co-operative Housing Society Ltd., Plot No. 1B, Sector No. 15, Nerul, Navi Mumbai-400706, have purchased the said Flat No. 9, Second Floor, Manali Co-operative Housing Society Ltd., Plot No. 1B, Sector No. 15, Nerul, Navi Mumbai-400706, area measuring about 598 Sq. Ft. Built up, (hereinafter referred to as "said Property") from Mr. Totaram S/o Shri Salook Das by entering into Agreement for Sale on dt. 11.04.1999.  
Missing original documents are under:  
a) Agreement made, signed and registered between Aakash Deep Construction and Mr. Totaram S/o Shri Salook Das, vide its document No. 3968/1989.  
My client has lost the following original documents on dt. 01.07.2024 during the travelling from Sector-15, Nerul, Navi Mumbai. My Client has registered a missing document complaint on dt. 19.07.2024, vide its register No. 1913/2024 in Nerul Police Station. If anyone finds out the above mentioned document then it may be return to the above said property address or below advocate office address as soon as possible. In case anyone misuses the above mentioned document my client will take civil as well as criminal action against them. Which may take a note.  
Any person or persons, having any inheritance, lien, easement, gift, lease, Mortgage, trust, alimony, easement, sale transfer, dispute, suit, decree, order restrictive covenants, order of injunction, attachment, acquisition, requisition, or otherwise, joint venture, prescription, or otherwise are hereby called upon and required to the same known to the undersigned hereof in writing with documentary evidence within 15 days from the date of publication of the said notice  
Sd/-  
SWATI D. MHATRE  
B.Com., LL.B.  
ADVOCATE HIGH COURT  
OFFICE: Office-21, Arena Complex, Sector-8 C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614.

**PUROHIT AND ASSOCIATES**  
Adv. Ekta Pradeep Purohit  
Shop no. 10, Sumit Greendale NX, Agarwal Lifestyle, Virar (W). Palghar - 401303. Mob. +91-9022417343  
**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large regarding the Flat Premises Bearing no. 401, measuring 320 sq.ft. Super Builtup area situated in the Krishna Anand Chs Ltd., Kashi Vishwanath Nagar, Bhayandar (East) Taluka-Dist. Thane, Pincode-401105, in the name of Mr. Sumit Ashish Parui & Mrs. Sujata Sumit Parui. My Client, Mr. Sumit Ashish Parui & Mrs. Sujata Sumit Parui, purchased the said property from Mr. Divesh Mulji Chauhan, through registered agreement dt. 26/07/2024. The said property was initially purchased by Mr. Mulji Mavji Chauhan from M/s. K.D. Enterprises, by an Agreement for Sale dt. 15/01/2002, further due to Demise of Mr. Mulji Mavji Chauhan on 30/03/2016, the said flat, was transferred to his legal heir, his son, Mr. Divesh Mulji Chauhan, by Indemnity Bond & No objection from other Legal Heirs, Prabha Naresh Parmar & Varsha Bhavesh Thakkar, signed in presence of Adv. Ashok M. Pandya, Mumbai, dt. 14/02/2017.  
Schedule  
The Flat Premises Bearing no. 401, measuring 320 sq.ft. Super Builtup area situated in the Krishna Anand Chs Ltd., Kashi Vishwanath Nagar, Bhayandar (East) Built on the Plot bearing Survey No. 165, Plot No. 22, situated and lying at Village Khari, Revenue Village of Bhayandar Registration Sub-Dist. And Dist. Thane, Pincode-401105, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation.  
It is requested to one and all that Incase, if anybody have any objection in any matter, they should file a written objection and documentary with proof within 15 days from the date of publication, after that no correspondence will be entertained in any manner.  
Sd/-  
Adv. Ekta Pradeep Purohit

**PUROHIT AND ASSOCIATES**  
Adv. Ekta Pradeep Purohit  
Shop no. 10, Sumit Greendale NX, Agarwal Lifestyle, Virar (W). Palghar - 401303. Mob. +91-9022417343  
**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given to the public at large regarding the Flat Premises Bearing no. 3, measuring 560 sq.ft. Builtup area situated in the Ostwal Park Bldg. No. 1 Chs Ltd., Jeshal Park, K.B. Patil Road, Bhayandar (East), Taluka-Dist. Thane, Pincode-401105, in the name of Mr. Prem Harold D'Cunha, My Client, Mr. Prem Harold D'Cunha, intend to sell the said property, bought from Mr. Satyabham J. Joshi, through Registered Sale Agreement dt. 19/01/2004, who bought the said flat from Mr. Vasant Madhav Raut & Mrs. Aruna Vasant Raut through sale agreement dt. 04/12/1993, and initially, Mr. Vasant Madhav Raut & Mrs. Aruna Vasant Raut purchased the flat from M/s. Shree Ostwal Builders, by an agreement for Sale dt. 05/12/1989.  
My client hereby states that he has lost the Initial Original Sale Agreement of the said flat, dt. 05/12/1989, between M/s. Shree Ostwal Builders and Mr. Vasant Madhav Raut & Mrs. Aruna Vasant Raut.  
Schedule  
The Flat Premises Bearing no. 3, measuring 560 sq.ft. Builtup area situated in the Ostwal Park Bldg. No. 1 Chs Ltd., Jeshal Park, K.B. Patil Road, Bhayandar (East) Built on the Plot bearing Survey No. 151, new 13, Hissa no. 1-C situated and lying at village Khari, Revenue Village of Bhayandar Registration Sub-Dist. And Dist. Thane, Pincode-401105, within the limits of Mira Bhayandar Municipal Corporation.  
It is requested to one and all that Incase, if anybody have any objection in any matter, they should file a written objection and documentary with proof within 15 days from the date of publication, after that no correspondence will be entertained in any manner.  
Sd/-  
Adv. Ekta Pradeep Purohit

**rawedge**  
RAW EDGE INDUSTRIAL SOLUTIONS LIMITED  
CIN: L14219MH2005PLC240892  
Regd. Office: B1-401, B Wing, Boomerang, Chandivali Farm Road, Andheri East, Mumbai 400072, Maharashtra, India.  
Corp. Office: 02, Navkanti Apartment, B.H. B. Designs, Near Lal Bungalow, Athwa Lines, Surat - 395007, Gujarat, India.  
Tel No.: 9724306856/9724326805;  
Email: info@rawedge.in; Website: www.rawedge.in

**PUBLIC NOTICE – 20<sup>TH</sup> ANNUAL GENERAL MEETING**  
This is to inform that, the 20<sup>th</sup> Annual General Meeting ("AGM"/"Meeting") of Raw Edge Industrial Solutions Limited (the "Company") will be convened through Video Conference ("VC") / other audio visual means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021, May 5, 2022, December 28, 2022 and September 29, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular").  
The 20<sup>th</sup> AGM of the Members of the Company will be held at 11:00 A.M. (IST) on Friday, August 23, 2024 through VC/OAVM facility provided by the National Securities Depositories Limited ("NSDL") to transact the business as set out in the Notice convening the AGM. The e-copy of 20<sup>th</sup> Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 along with the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.rawedge.in and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of the AGM will also be available on the website of the stock exchange on which the securities of the Company are listed i.e., at www.bseindia.com.  
Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility i.e., the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 20<sup>th</sup> AGM of the Company in person to ensure compliance with respect to circular issued by MCA and SEBI as above said. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Members will have an opportunity to cast their vote/s remotely through remote e-voting system and can cast their vote/s through e-voting system during the AGM on the item/s of business as set out in the Notice of AGM.  
The Notice of the AGM along with the Annual Report 2023-24 will be sent electronically only to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ("Registrar") / Depository Participants ("DPs"), as the case may be. As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. The manner of voting for members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered the email addresses will be provided in the Notice of AGM.  
REGISTRATION OF E-MAIL ADDRESSES  
Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and Annual Report 2023-24 electronically, and to receive login ID and password for remote e-voting:  
1. In case shares are held in physical mode please follow Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to ce@rawedge.in.  
2. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to ce@rawedge.in  
3. Alternatively, member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by providing the details mentioned in Point (1) or (2) as the case may be.  
UPDATE OF BANK ACCOUNT DETAILS  
Shareholder/s holding shares in dematerialised form

